

KISAN MOULDINGS LIMITED

Regd. Off.: "Tex Center", K-wing, 3rd Floor, 26 'A' Chandivli Road, Off Saki Vihar Road, Andheri (East), Mumbai - 400 072 • Tel : 022 - 4200 9100, 4200 9200 • Fax : 28478508

E-mail: customercare@kisangroup.com • Website: www.kisangroup.com



CIN: L17120MH1989PLC054305

August 31, 2018

BSE Limited,
Corporate Relationship Department
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort,
Mumbai - 400 001

Scrip Code: 530145

Dear Sir/Madam,

Subject: Newspaper advertisement pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

In compliance with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing herewith the copies of Newspaper advertisement pursuant to the provisions of Section 124 and other applicable provisions of the Companies Act, 2013 read with Rule 6 of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 and subsequently amended vide notification dated 28th February, 2017 and 16th October, 2017 as amended, modified and notified by the Ministry of Corporate Affairs, from time to time, ("the Rules") in respect of the notice published to intimate the Equity Shareholders of the Company about equity shares to be transferred to the IEFP Authority in respect of which dividend for the Financial Year 2010-11 has not been paid or claimed for a period of seven consecutive years. The said advertisement is published in following newspapers:

- 1. Business Standard (All edition) in English language
- 2. Mumbai Lakshadeep (Mumbai edition) in Regional language

This is for your information and record.

MUMBA

Thanking you, Yours truly,

FOR KISAN MOULDINGS LIMITED

DHARAK MEH

COMPANY SECRETARY & COMPLIANCE OFFICER

ICSI Membership No.: ACS40502

Encl.: As above





G GEECEE VENTURES LIMITED

CIN-L24249MH1984PLC032170

Regd. Office: 209-210, Arcadia Building, 2nd Floor, 195, Nariman point, Mumbai-400.021. Tel. No. 91-22-6670.8600. Fax No. 91-22-6670.8650 Email: geecee.investor@gcvl.in Website: www.geeceeventures.com

NOTICE

NOTICE OF THE 34TH ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

- (A) ANNUAL GENERAL MEETING AND REMOTE E-VOTING INFORMATION
- NOTICE is hereby given that the Thirty fourth (34th) Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on Monday, 24" September, 2018 at 04:00 p.m. at M.C. Ghia Hall, Bhogilial Hargovindas Building, 4" Floor, 18/20, K. Dubash Marg, Kala Ghoda Fort, Mumbai - 400 001 to transact the business as mentioned in the Netice company of the CM. Notice convening the AGM.
- The Integrated Annual Report for the financial year 2017-18 including the Notice convening the Meeting has been sent to the members to their registered address by post/courier, and electronically to those members who have registered their e-mail address with the Depositories /Company.
- The Members holding shares either in physical form or dematerialized form, as on the cut-off date of 17th September, 2018 may cast their vote electronically on the Ordinary and Special Business as set out in the Notice of the AGM through electronic voting system of National Securities Depository Limited (NSDL) from a place other than venue of the AGM ("remote e-All the members are informed that:
- the Ordinary and Special Business as set out in the Notice of the AGM may be transacted through voting by electronic m
- ii.) the remote e-voting shall commence on Friday, 21st September, 2018 at 9:00 a.m.
- iii.) the remote e-voting shall end on Sunday, 23rd September, 2018 at 5:00 p.m.
- iv.) the cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at the AGM is 17th September, 2018.
- v.) any person, who acquires shares of the Company and becomes member of the Company after dispatch of the notice and holding shares as of the cut-off date i.e. 17th September, 2018, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in
- vi.) members may note that : a) the remote e-voting module shall be disabled by NSDL after the aforesaid date and time for voting and once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently; b) the facility for voting through ballot paper shall be made available at the AGM; c) the members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again at the meeting; and d) a person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting or voting at the
- AGM through ballot paper.

 The Notice of the AGM and the Annual Report for the year 2017-18 are available on the Company's website www.geeceeventures.com.
 The Notice of the AGM can also be downloaded from the NSDL's website www.evoting.nsdl.com In case of any queries; the members may refer the Frequently Asked Questions (FAQs) for members and e-voting user manual for members available at the download section of www.evoting.nsdl.com or contact NSDL at the following toll free no.: 1800-222-990 or contact Ms. Pallavi Mhatre, Assistant Manager National Securities Depository Ltd., Trade World, 'A' Wing, 4th Floor Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai — 400 013, at the designated email address: pallavid@nsdl.co.in/evoting@nsdl.co.in or at telephone no. + 91 22 2499 4545 who will also address the grievances connected with the voting by electronic means. Members may also write to the Company Secretary at the above mentioned email address or the registered office add

(B) BOOK CLOSURE FOR AGM

NOTICE is also hereby given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and applicable rules made thereunder the Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed from Saturday, 15" September, 2018 to Monday, 17" September, 2018 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting (AGM).

For GeeCee Ventures Limited

Place: Mumbai Dated: 30th August, 2018

Sd/-Dipyanti Kanojia **Company Secretary**

THE HONGK

Western Expri

WHEREAS T Hongkong ar Securitisation Enforcement or powers confil-Security Inter8. dated 09-05-1es Mr. Munaf ing mentioned in: Seven Lacs te

thereon withi all The borrowelor given to thehe undersigned cal described he18 under sectiony's said rules on for

Rupees and

The borrowe to cautioned nond the property led Shanghai B ₹8.804.377.74

expenses the es Description and All that part nic

902, 9th Flr., the 24 To 29, Paled Navi Mumba 0

Place: Navi Miter Dated: 27.08. e

> 00 ide

ilir

by (Former

Regd. Office: ins Off Easter der

NOTICIthe REMOT OF

Notice is here (AGM) of Men sa Credit Analysi Ure

September 24 Sri Shanmukh^{ard} 292 Harbanslatt The Annual Red/ the 25th Annual (al) electronic modity

2018 whose Participant(s) Karvy Comput same has been their email IDs member, who who has beco Annual Report the Registered can also atten

A member ent

of the Compar

KisaN

KISAN MOULDINGS LIMITED

(CIN: L17120MH1989PLC054305)

Regd. Office: Tex Centre, K wing, 3rd Floor, 26-A,
Chandivali Road, Off. Saki Vihar Road, Andheri (East), Mumbai - 400 072.
Tel: 022 - 4200 9100 / 9200 Fax: 022-2847 8508

E-mail: cs.kisan@kisangroup.com; Web-site: www.kisangroup.com NOTICE

(for the Equity Shareholders of the Company)
SUB.: TRANSFER OF EQUITY SHARES TO INVESTOR
EDUCATION & PROTECTION FUND
This notice is hereby given pursuant to the provisions of Section 124 and other applicable provisions of the Companies Act, 2013 read with Rule 6 of the

Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 and subsequently amended vide notification dated 28" February, 2017 and 16" October, 2017 as amended and modified from time to time, ("the Rules") notified by the Ministry of Corporate Affairs, that shares in respect of which dividend has been unpaid or unclaimed by the shareholders for seven immediate preceding consecutive years or more shall become due for transfer to the DEMAT account of Investor Education and Protection Fund Authority ("IEPF Authority").

Unclaimed or unpaid dividend upto the Financial Year 2009-10 has been transferred by the Company to the IEPF within statutory period and dividend for the Financial Year 2010-11 is lying with the Company. Hence, all the underlying equity shares in respect of which dividends are not paid/claimed for the last seven consecutive years ("such shares") from the Financial Year 2010-2011 have to be transferred to the IEPF Authority as per the rules

Complying with the requirements set out in the rules, the Company has already communicated to the concerned shareholders individually through registered post, at their latest available address, whose dividends are lying unclaimed since 2010-11 for the last 7 consecutive years and whose equity shares are liable to be transferred to IEPF Authority under the said Rules for advising them to claim the dividend expeditiously

Shareholders who have not claimed their dividends from the year 2010-11 can write to the Company or Company's Registrar and Share Transfer Agent (RTA) M/s. Sharex Dynamic (India) Private Limited at Unit – 1, Luthra Industrial Premises, Safed pool, Andheri Kurla Road, Andheri (East), Mumbai – 400 072 Email. sharexindia@vsnl.com, Tel. No. 022 8515606/644 on or before Octobe

All the requests received in this regard till October 31, 2018 shall be dealt with by the Company according to applicable Laws/ Rules. In case no valid claim has been made, the shares in respect of which dividends are lying unpaid/unclaimed by October 31, 2018; the Company shall be constrained, without any further notice, to transfer the shares to the IEPF Authority pursuant to the IEPF

Further, in terms of Rule 6 (3) of the Rules, the Company has also uploaded the statement containing full details of such shareholders and shares due for transfer to the IEPF Authority on its website at www.kisangroup.com. Concerned shareholder(s) may please note that the details uploaded by the Company on its website shall be deemed adequate notice in respect of issue of duplicate share certificate(s) by the Company for the purpose of transfer of physical shares to the IEPF Authority.

Members are hereby informed that no claim shall lie against the Company in respect of unclaimed divided and shares including all benefits accruing on such shares, if any, transferred to the IEPF Authority pursuant to the rules and same can be claimed back by them from the IEPF Authority by following the procedure. as prescribed in the rules

In case of any queries/ clarification, the concerned members may contact the Company or Registrar and Share Transfer Agent at the following address:

Kisan Mouldings Limited

Regd. Office: Tex Centre, K wing, 3rd Floor, 26-A, Chandivali Road, Off. Saki Vihar Road, Andheri (East), Mumbai - 400 072

E-mail: cs.kisan@kisangroup.com, Tel: 022 – 4200 9100 / 9200.

Sharex Dynamic (India) Private

Limited
Unit – 1, Luthra Industrial Premises,
Safed pool, Andheri Kurla Road, Andheri (East), Mumbai - 400 072, Email: sharexindia@vsnl.com. Tel. No. 022 8515606/644

For KISAN MOULDINGS LIMITED

Date: 30th August, 2018 Place: Mumbai

Dharak Mehta Company Secretary



appoint a proxist Company Ltd.) (Investment Manager for Aditya Birla Sun Life Mutual Fund) Registered Office: One proxy need noted Mumbai - 400 013. Tel. 4356 8000. Fox: 4356 8110/8111. CIN: U65991MH1994PLC080811 be valid and a

48 hours before Please note the um No. 18/2018

PUBLIC NOTICE

CHANDAPPA M POOJARI is the owner of FI No. 111, FIRST Floor, "B" wing, SHIRD NAGAR BLDG NO. "B" CO-OP, HSG, SOC LTD., Navghar Phatak Road, Bhayander (East), Tal & Dist-Thane-401105. However, my client has lost the agreement dated 31.01.1995 SHIVMURTI SINGH and SHRI, CHANDAPPA M POOJARY. If any person is having any clain in respect of the above said agreement

by way of sale, exchange, charge, gift, trus inheritance possession, lease, mortgage, lier or otherwise howsoever they/she/he is requested to inform me and the under signed in with supporting documents, failing which the client of such person if any will be deemed t have been waive and no claim thereafter shall be entertained and it shall be assumed that the title of the said flat premises is clear and

Date: 31/08/2018 Advocate, High Court, Mumbal
Off. No. 23, 1st Floor, Sunshine Height Near Railway Station, Nallasopara (E)

विजया बैंक

VIJAYA BANK

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that / SRA / HSG / TC / 10708 Dated 20.09.2003 of Mr. Jose Thomas of Penta Galaxy Co.op. Hsg Soc. Ltd., Flat No 202, 'D' Wing, Antop Hill, Mumbai 400037 has been reported lost/misplaced and an application has been made by him to the society for issue of duplicate share certificate Society hereby invites claims or objections (in writting) for issuance of duplicate share certificate within the period of 14 (fourteen) days from the publication of this notice. In no claims objections are received during this period the society shall be free to issue duplicate share certificate

For & behalf of **Penta Galaxy CHS Ltd., Hon. Secretary**

मुख्य कार्यालय: ४१/२, एम.जी^{!र}रीड्⁴ कॅनिल्रू-५६०००१

शाखा कार्यालय : वसई पश्चिम ई-मेल:vb5080@vijayabank.co.in, वेबसाईट:www.vijayabank.com दरध्वनी: ०२५०-२३४१०२०. फॅक्स: ०२५०-२३४१०२०

(नियम-८(१))

ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेट अन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्य्रिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत विजया **बॅक, वसई (पश्चिम)** चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम : सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी ०४.०६.२०१८ रोजी वितरीत केलेल्या मागणी सूचनेन्सार कर्जदार में. रॉय इंजिनियरिंग वर्क्स, मालक श्री. स्वरुप सिंग रॉय यांना सदर सुचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत देव रक्कम रू. १,३३,९८,३९०/- (रूपये एक कोटी तहतीस लाख अठ्ठ्याण्णव हजार तीनशे नव्वद फक्त) जमा करण्यास सांगण्यात आले होते.

कर्जदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकत्यांनी सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) रूल्म २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा ताबा २८ ऑगस्ट, २०१८ रोजी घेतलेला आहे.

विशेषतः कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताई व्यवहार करू नये आणि सदर मालमतेसह व्यवहार केलेला असल्यास विजया बँक, वसई (पश्चिम) यांच्याकडे रू. १,३३,९८,३९०/- (रूपये एक कोटी तेहतीस लाख अठ्ठ्याण्णव हजार तीनशे नव्यद फक्त) आणि ०१.०६.२०१८ पासून त्यावरील व्याज जमा करावे.

कर्जदारांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३(८) ची तरतृद आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

१) फ्लॅर क. बी-२०२, २रा मजला, इमारत क्र. ७, गोकळ आंगण कोहौसोलि... मुर्या गार्डनजवळ, आंबाडी रोड, दिवाणमान वसई (प.), जिल्हा ठाणे-४०१२०९.

ठिकाण : मुंबई दिनांक: २८.०८.२०१८

सही / प्राधिकत अधिकारी (विजया बँक)



मुख्य कार्यालय: ४१/२, एम.जी. रोड, बंगलुरू-५६०००१ शाखा कार्यालय : वसई पश्चिम

ई-मेल:vb5080@vijayabank.co.in, वेबमाईट:www.vijayabank.com दरध्वनी: 0२५०-२३४१०२०. फॅक्स: 0२५०-२३४१०२०

(नियम-८(१)) ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता)

न्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेट अन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्यरिटी इंटोस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत विजया बँक, वसई (पश्चिम) चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी ०४.०६.२०१८ राजी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार कर्जदार में, रॉय इंजिनियरिंग चक्स, मालक श्री. स्वरुप सिंग रॉय यांन सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत देय रक्कम रू.१,३३,९८,३९०/~ (रूपये एक कोटी तहतीस लाख अठ्ठ्याण्णव हजार तीनशे नव्वद फक्त) जमा करण्यास सांगण्यात आले होते

कर्जदार यांनी वर नमुद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असन कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सुचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकत्यांनी सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (४) सहवाचिता सिक्यरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) रूल्म २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्य अधिकाराअंतर्गत खाली नम्द केलेल्या मालमत्तेचा ताबा २७ ऑगस्ट, २०१८ रोजी घेतलेला आहे.

विशेषतः कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताई व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्याम विजया बँक, वसई (पश्चिम) यांच्याकडे रू. १,३३,९८,३९०/ - (रूपये एक कोटी तेहतीस लाख अठठ्याण्णव हजार तीनशे नळवंद फक्त) आणि ०१.०६.२०१८ पासन त्यावरील व्याज जमा करावे.

कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भार कायद्याच्या कलम १३(८) ची तरतृद आहे

Office Indian Mercantite
d Estate Mumbal - 400001 Email
pal GENERAL MEETING REMOTE EGLOSURES DATES
General Me

parties CLMITED to the rest of sections, the control of G. O. TRADBIG AND grained Office of the Company to transact the business set out in the Notice of AGM as is also heady given that pursuant to Section 91 of the Companies AG, 2013 read with a set of the Companies AG, 2013 read with the Companies AG, 2013 read the Transfer and State Transfer and State

who advolving making bound of commences on 20° depletenes. 2016 (9.00 a.m.) and ends or a support of the property of the prope

Shekhar Somani Director DIN: 01912848

kisaN किसान मोल्डिंग्ज लिमिटेड

CIN: L17120MH1989PLC054305

नोंदणीकृत कार्यालयः टेक्स सेंटर, के विंग, ३रा मजला, २६ए, चांदिवली रोड साकीविहार रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००७२ दूर.क्र.:०२२-४२००९१००/९२०० फॅक्स:०२२-२८४७८५०८ ई-मेल: cs.kisan@kisangroup.com देवसाईट: www.kisangroup.com

सूचना

(कंपनीचे समभागधारकांकरिता)

विषय: गुंतवणूकदार शिक्षण व सुरक्षा निधी प्राधिकरणाकडे

निची प्राधिकरण (लेखा, परिक्षण, हस्तांतरण व परतावा) अधिनियम, २०१६ (नियम) च्या नियम आणि तद्नुसार सुधारित व फेरबदल केलेले दि. २८ फेब्रुवारी, २०१७ व १६ ऑक्टोबर, २०१७ रोजीच्य अधिसूचनेनुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, गुतवणूकदार शिक्षण व सुरक्षा निधी प्राधिकरा आयर्डपीएफ प्राधिकरण) कडे डिमेंट खात्यात मागील ७ सलग वर्षांकरिता दावा न केलेले किंवा देण्यात । आलेले लामांश संदर्भात समभागांचे हस्तांतर करणे आवश्यक आहे.

विलीय वर्ष २००१-१० पर्यंत सदस्यांद्वारे दावा न केलेले किंवा देण्यात न आलेले लाभाग वैधानिव कालावधीदरम्यान आयईपीएफकडे कंपनीद्वारे हस्तांतरीत केले आहेत आणि वित्तीय वर्ष २०१०-१ करिता लाभांश कंपनीकडे आहेत. म्हणून वितीय वर्ष २०१०-११ षासून मागील ७ सलग वर्षांकरित देण्यात न आलेले/दावा न केलेले लाभांश संदर्भातील सर्व शेअर्ससुद्धा आयईपीएफ प्राधिकरणाकडे नियमानुसार हस्तांतरीत केले जातील.

नियमात नमुद आवश्यकतेनुसार कंपनीने ज्या भागधारकांचे सदर नियमाअंतर्गत आयईपीएफ प्राधिकरणाक सम्भाग हस्तांतरीत होण्यास पात्र आहेत आणि १० सलग वर्षांकरिता सन् २०१०-११ पासन दावा केलेले लाभांशासंदर्भात संबंधित भागधारकांना त्यांच्या उपलब्ध पत्त्यावर रजिस्टुई पोस्टाने आवश्य पत्रव्यवहार केलेला आहे.

ज्या पागधारकांनी सन २०१०-११ पासून त्यांचे लाभांशावर दावा केलेले नाही त्यांनी कंपनी किंव कंपनीचे निबंधक व भागहस्तांतरण प्रतिनिधी (आस्टीए) मे शेरेक्स डायनामिक (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड, युनिट क १, लुथरा इंडस्ट्रियल प्रिमायसेस, अधेरी-कुला रोड, सफेद पुल, अधेरी (पूर्व) मुंबई-४०००७२ (दूर:०२२-२८५१५६४४/०२२-२८५१५६०६) येथे ३१ ऑक्टोबर, २०१८ पुर्वी

39 ऑक्टोबर, २०१८ पर्यंत या संदर्भात प्राप्त सर्व विनंती कंपनीद्वारे लागू कायदा/नियमाअंतर्गत पुर केले जातील. जर वैध दावा न केल्यास ज्या लाभांशासंदर्भात शेअर्स ३१ ऑक्टोबर, २०१८ पर्यंत दिलेले नाही/दावा केलेले नाही ते पुढील कोणतीही सूचना न देता आयईपीएफ नियमानुसार आयईपीएफ

यापुढे अधिनियमाच्या नियम ६(३) नुसार कंपनीने आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांत श्रेअसं व अशा भागधारकाचे संपुर्ण तपशिल कंपनीच्या www.kisangroup.com वेबसाईटव अपलोड केले आहे. संबंधित भागधारकांनी कृपया नोंद ध्यावी की, आयईपीएफ प्राधिकरणाच्या खात्या वास्तविक शेअर्सचे हस्तांतरण उद्देशाकरिता कंपनीद्वारे नविन भागप्रमाणपत्र वितरणाबाबत यथोचित

सदस्यांना पुढे सुचित करण्यात येत आहे की, आयईपीएफ खात्यात हस्तांतरीत लाभांश रकम शेअसंबाबत कंपनीवर कोणताही दावा सांगता येणार नाही, तसच आयर्डपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरी सर्व शैअर्सवरील लामांसहीत शेअर्स नियमात विहित प्रक्रियेचे पालन करून आयईपीएफ प्राधिकरणाकडून यावर आयईपीएफ प्राधिकरणाकडून दावा न केलेले लाभाशवर दावा सांगता येईल.

या प्रकरणात काही माहिती/स्पष्टीकरणाकरिता संबंधीत भगधारकांनी कंपनीकडं लेखी कळवावे किंवा कपनीचे निबधक व भाग हस्तांतरण प्रतिनिधी यांना संपर्क करावा

किसान मोल्डिंग्ज लिमिटेड

नोंद्रणीकत कार्यालय-टेक्स सेंटर के विंग 3रा मजला, २६ए, चांदिवली रोड साकविहार रोड, अधेरी (पूर्व), मुंबई-४०००७२ | मुंबई-४०००७२ (दूर ०२२-२८५९५६४४/ \$-## cs.kisan@kisangroup.com

शेरेक्स डायनामिक (इंडिया) पा.लि. युनिट क. १, लुधरा इंडस्ट्रियल प्रिमायसंस अंधेरी-कुल रोड, सफेद पूल, अंधेरी (पूर्व), ०२२-२८५१५६०६)

इ-मल sharexindia@vsnl.com

किसान मोल्डिंग्ज लिमिटेडकरित सही /

द्रक:022-82009900/920

धारक मेहता कंपनी सचिव

SHREE PRECOATED STEELS LIMITED

र्ला कॉटसिन (इंडिया) लिमिटेड

मीआयएन:एल१७११०एमएच१९४१पीएलसी००३४२९ फार्यालय: १ला मजला, टालामल हाऊस, जे.बी.मार्ग, नरिमन प तर :+९१-२२-६६१६८४०० वेबसाईट:www.birlacotsy ल:complianceofficer@birlacotsyn.com

सर्वसाधारण सभा (एजीएम), ई-वोटिंग व पस्तक बंद करण्याची सूचना TITLE ७५वी वार्षिक सर्वसाधारण सभा

कोणान आहे की, बिलां कॉटसिन (इंडिया) लिमिटेड (कंपनी) च्य १५ िगरण सभा (एजीएम) गुरुवार, दि. २७ सप्टेंबर, २०१८ रोजी स. अंधेरी । एजीएमच्या सूचनेत नमृद व्यवसायावर विचारविमर्श करण्याव ा तसेच ३१ मार्च, २०१८ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकी ादस्यांना त्यांच्या पत्त्यावर वास्तविक/ दि. २९ एप्रिल, २०१९ र **्र**िपल, २०११ रोजीचे १७/२०११ या परिपत्रकानसार सहकार र नोंद्र¹ जाले आहे.

मुंबई सचना व वार्षिक अहवाल २०१७-१८ ची प्रत syn.com वेबसाईटवर (इन्व्हेस्टरर्स डेस्कअंतर्गत) आणि जाच्या दिवशी (शनिवार व रविवार वगळून) स.१०.०० ते ोंदणीकृत कार्यालयात निरीक्षणासाठी उपलब्ध आहेत.

पुस्तक बंद करणे

दि २ ता और च्या कलम ९१ अन्वये येथे सूचना देण्यात येत आहे की, ए क्यान्य टेंबर, २०१८ ते गुरुवार, दि. २७ सप्टेंबर, २०१८ (दोन्ही दिवस समावे। नोंद पुस्तक व भागहस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येतील.

ई-वोटिंग/निश्चित दिनांक

पद्रती च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन कपनी२०, सुधारितप्रमाणे कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनि ^{तसेच} । ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, वरीत दूर सूचनेत नमुद सर्व ठरावांवर विद्युत स्वरूपाने मत देण्यासार्ठ प्रत्यक्ष तेली आहे. मंगळवार, दि. १८ सप्टेंबर, २०१८ या निश्चि मॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या कंपनीच्या सदस्यांना विद कपन्त्र. कंपनी कायदा २०१३ च्या तरतुटीनुसार तपशिल खालीलप्र

कराक्युर्तता दिनांक : ३० ऑगस्ट, २०१८. आहे. प्रारंभ तारीख व वेळ : सोमवार, दि. २४ सप्टेंबर, २०१८ रोजी र

ैसमाप्ती तारीख व वेळ : बुधवार, दि. २६ सप्टेंबर, २०१८ रोजी सा

रि६ सप्टेंबर, २०१८ रोजी सायं.९.००वा. भाप्रवे. नंतर ई-वं

ुर्वसाधारण सभेची सूचना तसेच ई-वोटिंग प्रक्रिया सर्व सदस्यांना वि बलेली आहे आणि ते कंपनीच्या www.birlacotsyn.co ाई लिमिटेडच्या www.bseindia.com आणि सेन्ट्रल ना) लिमिटेडच्या www.evotingindia.com वेबसाईट

ही प्रश्न/तक्रारी असल्यास सदस्यांनी कृपया संपर्क :

^बसर्विसेस प्रा.लि.

ुला, जाफर भॉय इंडस्ट्रीयल इस्टेट, इ नाका, अधेरी (पूर्व),

६. मह०६०/२८५९४०६० ±40308€

"droitcorporate.com

बिलां कॉटसिन (इंडिया) लिनि

कंप

ायटेड व्हॅन डर हॉस्टे लिमिटेड

आयएन:एल९९९९९एमएच१९८७पीएलसी०४४१५१ कृत कार्यालयः ई-२९/३०, एमआयडीसी, तळोजा, ठिकापुंबई-४१०२०८. वेबसाईट: www.uvdhl.com

ार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम), ई-वोति

गाहिती व पुस्तक बंद करण्याची सूचना म येत आहे की, युनायटेड व्हॅन डर हॉस्टें लिमिटेड (कं वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) दि. २१ सप्टेंबर